

पेण शहरातील कावंडळ तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबवण्यात येणा-या प्रकल्पातील कामांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

पर्यावरण विभाग, मंत्रालय,

शासन निर्णय क्रमांक: रासयो-२०१२/प्र.क्र.९७/तां.क. ३

नवीन प्रशासन भवन, १५ वा मजला, मादाम कामा रोड, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक: ५ डिसेंबर, २०१२

वाचा:- पेण नगरपरिषदेचे पत्र क्र. जा.क्र ५५९४, दि. १५ मार्च, २०१२

प्रस्तावना:-

राज्यातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने राज्य योजनेतर्गत योजनेत राज्य सरोवर संवर्धन योजना सन २००६-०७ या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे. या योजनेतर्गत सर्वसाधारणपणे खालील मुख्य कामांचा समावेश होतो.

१. तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्रोत निश्चित करून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे.
२. तलावात साचलेला अनावश्यक घातक व ऑरगॅनिक गाळ काढणे.
३. तलावाची गुणवत्ता टिकविण्याकरीता, तलावाच्या पाणथळ क्षेत्राची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करणे
४. तलावातील अनावश्यक व उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे.
५. तलावांतर्गत जैविक प्रक्रीयेद्वारे तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे.
६. किनारा सौंदर्यीकरण, हरीत पट्टा विकसीत करणे, कुंपण घालणे, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार, कमी किमतीची स्वच्छतागृहे इत्यादी.
७. जनसहभाग व जनजागृतीसाठी कार्यक्रम तसेच प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक परीस्थितीनुसार करावयांच्या उपाययोजना.

या योजनेतर्गत सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात पेण नगरपरिषदेमार्फत सादर कावंडळ तलावाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे शासन विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

राज्य योजनेखाली राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत पेण नगरपरिषदेमार्फत सादर कावंडळ तलावाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धनासाठी सविस्तर प्रकल्प अहवालानुसार सोबत जोडलेल्या "प्रपत्र - अ" मध्ये नमूद केलेली कामे पूर्ण करण्यासाठी एकूण रू. २,३५,६७,६३७ /- (अक्षरी रूपये दोन कोटी पस्तीस लाख सदुसष्ट हजार सहाशे सदतीस फक्त) इतक्या रकमेस खालील अटी व सोबत जोडलेल्या "प्रपत्र -ब" मधील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ. पेण नगरपरिषदेच्या दि. १२/७/२०१२ रोजीच्या ठरावानुसार, कावंडळ तलावाभोवतीचे अतिक्रमण ऑक्टोबर २०१२ अखेर काढण्याचे नमूद करण्यात आले होते. सबब त्यानुसारच्या कार्यवाहीनंतरच तलाव संवर्धनाची कामे हाती घेणे सुसंगत असल्याने याबाबत कार्यपूर्ती अहवाल सादर करून, तलाव संवर्धन कामासाठी निधी उपयोजित करण्यात यावा.

ब. Landscaping बाबत काम सुरू करण्यापूर्वी नियोजित कामाबाबतचा सविस्तर आराखडा विभागास सादर करावा. यामध्ये स्थानिक वृक्ष, झुडूपे यांच्या रोपणाचा, झाडांविषयी माहिती देणारे फलक लावणे इ. कामांचा समावेश करण्यात यावा.

क. तलाव व तलाव परिसरात सध्या अस्तित्वात असलेली परिसंस्था, वन्यजीव अधिवास, पक्ष्यांचे खाद्य पुरवठा क्षेत्र, तलावाकाठावरील विशिष्ट वनस्पती, तेथील पक्ष्यांची निवारा स्थाने इ. बाबींना तलाव संवर्धनाच्या कामादरम्यान हानी पोहचणार नाही याची काळजी घेण्यात यावी व या अनुषंगाने वेळोवेळी पर्यावरणविषयक तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेण्यात यावे.

२. “प्रपत्र -अ” मधील नमूद कामांना प्रथमतः तांत्रिक मंजूरी प्राप्त करून घेण्यात यावी. योजनेच्या प्रत्येक टप्प्यात हाती घेण्यात येणा-या कामांचे मंजूर तांत्रिक आराखडे, अंदाजपत्रके, नकाशे, संकल्पचित्र इ. शासनाकडे काम सुरू करण्यापूर्वी सादर करणे बंधनकारक असेल. शासनास उपरोक्त माहिती सादर केल्यानंतरच कामे सुरू करण्यात यावीत. हाती घेण्यात यावयाच्या (“प्रपत्र-अ” मधील नमूद कामे) कामांसंबंधित तलावाच्या सद्यस्थितीचे छायाचित्रे घेण्यात यावी, तसेच व्हीडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावे. कामांच्या प्रगतीनुसार दर दोन महिन्यांनी याप्रकारे छायाचित्रण करण्यात यावे. योजनेतील कामे व त्यासाठीचा खर्च याबाबत मासिक आढावा घेऊन त्यानुसार बदल करण्याचे अधिकार शासनाकडे राहतील. सदर मंजूर एकूण रकमेपैकी ९०% हिस्सा म्हणून राज्य शासन व १०% हिस्सा म्हणून पेण नगरपरिषद निधी उपलब्ध करून देईल. सदर योजनेची वित्तीय आकृतीबंध पुढील प्रमाणे राहिल:-

अ.क्र.	हिस्सा	मंजूर निधी (रु)	अक्षरी मंजूर निधी
१	९०% राज्य हिस्सा	२,१२,१०,८७३.००	रुपये दोन कोटी बारा लाख दहा हजार आठशे त्र्याहतर फक्त
२	१०% पेण नगरपरिषदेचा हिस्सा	२३,५६,७६४.००	रुपये तेवीस लाख छप्पन हजार सातशे चौसष्ट फक्त
	एकूण	२,३५,६७,६३७.००	रुपये दोन कोटी पस्तीस लाख सदुसष्ट हजार सहाशे सदतीस फक्त

३. उपरोक्तचा अनुषंगाने होणारा खर्च मागणी क्र. यू-४, ३४३५-परिस्थितीकी व पर्यावरण -०४-पदूषण प्रतिबंध व नियंत्रण १०३ वायु व जल प्रदूषण प्रतिबंध, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना, (०२) (०७) राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना (३४३५ ०१ ८२), ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या मुख्य लेखाशिर्षाखाली खर्च घालावा.

४. योजनेच्या अंमलबजावणीची पूर्ण जबाबदारी, मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद यांची असेल.

५. हा शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने त्यांचे अ.सं.४०८/१४६१ दि.१७/११/२०१२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www. maharashtra.gov.in) उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२१२०५१२०७१००५०४ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(द.के.मानकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.

प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.

जिल्हाधिकारी, रायगड.

मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद.

संचालक, नगरपालिका प्रशासन वरळी, मुंबई.

सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई.

मा. मंत्री (पर्यावरण), यांचे खाजगी सचिव

मा. राज्यमंत्री (पर्यावरण), यांचे खाजगी सचिव

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा व हक्कदारी/लेखा परीक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

वित्त विभाग, व्यय-१६/ अर्थसंकल्प -७, मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, कार्यासन-१४६१, मंत्रालय, मुंबई.

रोखशाखा, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवडनस्ती.

शासन निर्णय क्रमांक: रासयो-२०१२/प्र.क्र.१७/तां.क. ३ दि ५ डिसेंबर, २०१२ सोबतचे सहपत्र.

प्रपत्र - अ

Conservation of Kavandal Lake, Pen		
Sr No	Item	Amount (Rs.)
A.	Infrastructure & Development Work	
1	Spillway Chanellisation	254564.22
2	Percolation Pit	78575.41
3	Fencing (barbed wire)	342435.45
4	Ecological edge treatment for lake	1430701.38
5	Floating islands	125609.25
6	Fountain (water purification)	500000.00
7	Toilet	2000000.00
B.	In Situ Cleaning	
1	Dredging of the lake body	13600000.00
2	Hyacinth Removal	450000.00
C.	Solid Waste Management	
1	Nirmalya Kalash	25000.00
2	Dust bins	40000.00
3	Vermicompost	25000.00
D.	Catchment Area Treatment	
1	Afforestation (shady trees)	300000.00
E.	Non Core Items	
1	Solar lighting	2500000.00
2	Informative signages & lighting	100000.00
3	Seating	50000.00
	Total	2,18,21,885.71
	Centages (@8%)	17,45,750.86
	Grand Total	2,35,67,636.57 =2,35,67,637.00
Rupees Two Crore Thirty Five Lakh Sixty Seven Thousand Six Hundred and Thirty Seven only		
	90% share of GOM	2,12,10,873.3 =2,12,10,873.00
	10% share of Municipal Council	23,56,763.7 =23,56,764.00



द. के. मानकर
अवर सचिव, महाराष्ट्र शासन,
पर्यावरण विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

प्रपत्र - ब

राज्य सरोवर संवर्धन योजनेतर्गत पेण नगरपरिषद हद्दीतील कावंडळ तलावाच्या कामांसाठीच्या अटी व शर्ती.

१. लोकसहभाग व पर्यावरण जनजागृती या कार्यक्रमांविषयी प्रथमतः पर्यावरण विभागास सविस्तर कृती अहवाल सादर करण्यात यावा.
२. तलाव संवर्धन क्षेत्रात तज्ञ व कामाचा अनुभव असलेली तसेच "प्रपत्र-अ" नुसार मंजूर खर्चाच्या बाबी संबंधीत तज्ञ व पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ असलेली संस्था / शासकीय प्राधिकरण / मंडळ यांची प्रथमतः प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था म्हणून मुख्याधिकारी, पेण नगरपरिषदेने विहित पध्दतीने नियुक्ती करावी. ही संस्था प्रपत्र-अ नुसार मंजूर खर्चाच्या बाबींचे स्थानिक डी.एस.आर.प्रमाणे खर्चाचे अंदाज, कामाचे आराखडे तयार करणे व तपासणे कामाची गुणवत्ता राखणे, सर्व कामे विहित कालमर्यादेत पुर्ण करणे याबाबत वेळोवेळी समन्वय करेल. नगरपरिषदेने प्रकल्पासाठी तांत्रिक मनुष्यबळ तयार होण्यासाठी या संस्थेचा उपयोग करावा.
३. कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याची व कामाची गुणवत्ता राखण्याची संपूर्ण जबाबदारी ही मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद यांची असेल. सदर प्रकल्पाच्या कामासाठी लागणारा निधी खर्च करताना मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद यांच्या देखरेखीखाली करण्यात यावा.
४. प्रकल्पाची यथायोग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीकोनातून प्रकल्प सनियंत्रण समितीची मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात यावी. या समितीत नगरपरिषदेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी, पर्यावरण विषयक तज्ञ, उपरोक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह नगरपरिषदेस आवश्यक वाटतील त्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा. ही समिती प्रकल्पांतर्गत होत असलेल्या सर्व कामकाजाचे सनियंत्रण करेल व कामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवेल. सदर समितीची आढावा बैठक दर महिन्याला आयोजित करण्यात यावी.
५. प्रकल्प पूर्ण झाल्यावरही प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेच्या मदतीशिवाय तलावाचे संवर्धन होणे गरजेचे असल्याने योजनेची कामे पूर्ण झाल्यावरही ही समिती बैठका आयोजित करेल. ही समिती भौतिक बाबींची देखभाल, प्रकल्पांपासून मिळणारे उत्पन्न, प्रकल्प संवर्धनासाठी उपाययोजना व खर्च याबाबत आढावा घेत राहील.
६. तलावाच्या पाण्याची गुणवत्ता चालू महिन्यापासून पुढे प्रत्येक महिन्याला तपासण्यात यावी. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ प्रयोगशाळेची / संस्थेची / मंडळाची नियुक्ती करण्यात यावी. दर महिन्याचा पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल सदर संस्था प्रकल्प सनियंत्रण समितीस व पर्यावरण विभागास सादर करेल.
७. उपरोक्त मुद्द्यानुसार केलेल्या कार्यवाही प्रमाणे मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद हे शासनास दर तीन महिन्याला खालील अहवाल सादर करतील
 - अ) मंजूर कामांचा भौतिक प्रगती अहवाल
 - ब) पाण्याच्या गुणवत्ता अहवालाच्या प्रती
 - क) प्रकल्प सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त
 - ड) खर्चाचे प्रत्येक तिमाहीचे उपयोगिता प्रमाणपत्र.

८. सदर अहवाल सादर केल्याशिवाय कामाच्या पुढील टप्प्यातील निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही. तसेच आर्थिक वर्षाचे उपयोगिता प्रमाणपत्र वर्ष संपल्यानंतर एप्रिलच्या १० तारखेपर्यंत पर्यावरण विभागास सादर करावे. उपरोक्त मंजूर योजनेसाठी निधी उपलब्धतेनुसार अनुदान मुक्त करण्यात येईल.
९. योजनेतर्गत मंजूर विशिष्ट कामासाठी अदा केलेली वा मान्य केलेली रक्कम त्याच कामासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणे व विहित कालमर्यादेत मान्य केलेल्या खर्चाच्या मर्यादेत खर्च करणे आवश्यक आहे. हा निधी इतर दुस-या कोणत्याही कामासाठी वा नगरपरिषदेच्या कामासाठी वापरता येणार नाही किंवा वळता करता येणार नाही. विशिष्ट कामासाठी मान्य केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी व नगरपरिषदेची असेल.
१०. या योजनेतर्गत प्राप्त होणारा निधी हा राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्या अंतर्गत जमा करावा व बँकेत ठेवलेल्या निधीवर मिळणारे व्याज याच निधीत जमा करावे. या निधीच्या उपयोगितेवर नियंत्रण राहण्यासाठी खात्याचे संचालन मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद यांच्याद्वारे करण्यात यावे. उपयोगिता प्रमाणपत्र सादर करतेवेळी बँकेतील या खात्यावर झालेल्या व्यवहाराच्या नोंदी दर्शविणा-या पासबुकाची साक्षात्कृत प्रत सोबत जोडण्यात यावी.
११. योजना पूर्ण झाल्यावर या योजनेतर्गत निर्माण झालेल्या मालमत्तेपासून किंवा सोयीसुविधांपासून मिळणारे उत्पन्न हे या योजनेसाठी उघडलेल्या स्वतंत्र बँक खात्यातच जमा करण्यात यावे. या उत्पन्नातून तलाव संवर्धनासाठी अतिरिक्त कामे राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या अनुमतीने हाती घेता येतील. मात्र तलावाच्या संवर्धनाच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी हा महसूली निधी वापरता येणार नाही.
१२. ही कामे शासन आदेशाच्या दिनांकापासून २४ महीन्यात किंवा तत्पुर्वी पूर्ण करावयाची आहेत.
१३. मंजूर बाबीतील खर्चामध्ये बचत झाल्यास बचत झालेला निधी योजनेतीलच दुस-या उपांगासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या परवानगीने वापरता येईल.
१४. राज्य सरोवर संवर्धन योजनेतर्गत निर्माण केलेल्या यंत्रणेच्या देखभाल व दुरूस्तीचा खर्च योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर संबंधीत नगरपरिषदेने स्वतःच्या निधीतून भागवावयाचा आहे.
१५. योजनेतर्गत खर्च करण्यात येणा-या रकमेचे लेखे प्रचलित लेखा संहितेनुसारच ठेवण्यात यावेत व त्याचे लेखापरिक्षण स्थानिक निधी व लेखापाल यांच्याद्वारे करण्यात यावे व त्याचा अहवाल पर्यावरण विभागास पाठविण्यात यावा.
१६. तलावाच्या कामांच्या प्रगतीच्या अहवालाची तसेच खर्चाच्या विवरणपत्राची पर्यावरण विभागाच्या सक्षम अधिका-याकडून तपासणी करण्यात येईल व तपासणीच्या वेळी नगरपरिषदेने आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.
१७. संबंधीत नगरपरिषदेच्या हद्दीतील हॉटेलमधून / लोकवस्तीतून / वाणिज्यिक आस्थापनेतून निघणारे सांडपाणी तलावात जाणार नाही याची जबाबदारी संबंधीत नगरपरिषदेवर असेल.
१८. योजनेवरील कामासाठी मान्यता प्राप्त झालेल्या रक्कमेपेक्षा अधिक खर्च झालेली रक्कम शासनाकडून उपलब्ध होणार नाही. या कामासाठी शासनाने अदा केलेली रक्कम जर त्या कामावर घालून दिलेल्या विविक्षित वेळेमध्ये खर्च होऊ शकत नसेल तर त्यास राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल.
१९. योजनेवरील कामासाठी अदा केलेली रक्कम योग्यरितीने वापरली जात नाही किंवा कामाची योग्य ती प्रगती होत नाही असे शासनाच्या निदर्शनास आल्यास शासन कोणत्याही क्षणी अशा कामांची प्रशासकीय मान्यता रद्दबातल करू शकेल.

२०. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या परवानगी शिवाय तलावात बोटीगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाही. तसेच यांत्रिक बोटींचा वापर तलावात कुठल्याही प्रयोजनासाठी अनुज्ञेय असणार नाही. फक्त पॅडल बोटचा वापर अनुज्ञेय असेल.
२१. तलावात मत्स्यमारी शक्यतो करण्यात येवू नये. मत्स्यमारी करावयाची झाल्यास फक्त मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यासाठी परवानगी देण्यात यावी. अशावेळी १० इंच व त्यापेक्षा लहान आकाराच्या माशांना पकडण्याची मुभा देण्यात येवू नये. स्थानिक परिस्थितीनुसार याबाबत प्रकल्प सनियंत्रण समिती वेळोवेळी निर्णय घेईल.
२२. योजनेवरील कामांसाठी राज्य शासनाच्या अनुदाना व्यतिरीक्त शासनाकडून, वित्तीय संस्थाकडून वा आणखी कोणत्याही संस्थाकडून प्राप्त निधी या योजने अंतर्गत खर्च झाल्याचे दर्शविण्यात येवू नये. (No Overlapping of schemes)
२३. योजनेचे समन्वयन व पर्यवेक्षण करण्यासाठी भेट देणा-या राज्य शासनाच्या अधिका-यांस आवश्यक त्या सर्व प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असेल.
२४. योजनेतर्गत शासनाच्या अनुदानातून तयार केलेली मालमत्ता, ज्या कामासाठी निर्माण केली आहे. त्याच कामासाठी वापरणे आवश्यक आहे व त्यासाठी ही मालमत्ता अभिलेखित करणे आवश्यक आहे.
२५. योजनेतर्गत करण्यात येणा-या निरनिराळ्या कामांचे व समन्वयाचे काम राज्यस्तरावरील सनियंत्रण समितीद्वारे करण्यात येते. या समितीने कामाबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असेल.
२६. योजनेतर्गत महानगरपालिकेच्या होणा-या आस्थापनेवरील व लागणा-या मनुष्यबळावरील खर्च संबंधीत नगरपरिषदेद्वारे करण्यात येईल. यासाठी या विभागाकडून अनुदान देण्यात येणार नाही.
२७. योजनेतर्गत तलावातून काढण्यात येणा-या गाळाचे अभिलेख व छायाचित्रासह पुरावे नगरपरिषदेने जतन करावेत. तसेच गाळाच्या विल्हेवाटीची अभिलेखामध्ये नोंद करून ठेवावी.
२८. तलाव संवर्धनाबाबत मंजूर कामांमध्ये तलावातील गाळ काढणे व सिल्ट ट्रॅप लावण्याच्या कामाचा समावेश असल्यास, तलावाच्या गाळ काढण्याच्या कामाबरोबरच तसेच पावसाळ्यापूर्वी सिल्ट ट्रॅप लावण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा तलावात पुन्हा गाळ जमा होऊ शकतो.
२९. तलावाच्या कामास सुरुवात करण्यापूर्वीची छायाचित्रे विभागास सादर करावीत.
३०. राज्य शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटींचे व शर्तीचे पालन करणे महानगरपालिकेवर बंधनकारक राहिल. ि
३१. योजनेतर्गत किती लोकांना रोजगार उपलब्ध झाला याची नोंद ठेवावी.
३२. योजना कालमर्यादेत पूर्ण करणे बंधनकारक असल्याने योजने करीता कोणतेही एस्कलेशन चार्जेस अनुज्ञेय नाहीत.
३३. योजनेतर्गत मंजूर कामांच्या निविदा ह्या प्रकल्पांतर्गत मंजूर किंमतीपेक्षा जास्त किंमतीच्या स्विकारण्यात येऊ नयेत.
३४. कॉन्ट्रॅक्टरने विहित वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांच्यावर दंडाची तरतूद ठेवण्यात यावी.
३५. योजनेतर्गत झालेल्या सर्व खर्चाचा ताळमेळ वेळोवेळी अधिदान व लेखाअधिकारी कार्यालय, मुंबई व तसेच महालेखाकार कार्यालय, मुंबई यांच्या कार्यालयाशी घालण्याची जबाबदारी संबंधीत नगरपरिषदेची असेल.
३६. योजना पूर्ण झाल्यावर भविष्यात तलावाच्या उपयोगाबाबत व वापराबाबत किंवा तलावासंदर्भात कोणतीही नविन कामे हाती घ्यावयाची झाल्यास त्यास प्रथम राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाची मान्यता घेण्यात यावी.